



مكتبة قطر الوطنية Qatar National Library

من المصادر الإلكترونية في مكتبة قطر الرقمية ٢٠٢١/١٢/١٢ تم إنشاء هذا الملف بصيغة PDF بتاريخ
النسخة الإلكترونية من هذا السجل متاحة للاطلاع على الإنترنت عبر الرابط التالي:

http://www.qdl.qa/العربية/archive/81055/vdc_100000000282.0x000064

تحتوي النسخة الإلكترونية على معلومات إضافية ونصوص وصور بدقة عالية تسمح بإمكانية تكبيرها ومطالعتها بسهولة.

"(ملف ١ / ١١) مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك البيانات"

المكتبة البريطانية: أوراق خاصة وسجلات من مكتب الهند

IOR/R/15/2/1365

٢٠ أبريل ١٩٢٦-١٣ فبراير ١٩٣٨ (ميلادي)

الإنجليزية , المهاراتية , الكوجوراتية , الكنادية و
الأردية في اللاتينية , الديفانغارية , الكوجوراتية ,
الكنادية بالأحرف والعربية

ملف واحد (٣٨ ورقة)

رخصة حكومة مفتوحة

المؤسسة المالكة

المرجع

التاريخ/ التواريخ

لغة الكتابة

الحجم والشكل


حق النشر



حول هذا السجل

يحتوي الملف على نسخ من رسائل تفسيرية ومقتطفات من إعلان تجارة الرقيق لسنة ١٨٧٣ مرسله في
الفترة ١٩٢٦-١٩٣٨. أرسل الرسائل موظفو المقيمة السياسية إلى ممثلين بريطانيين في الوكالات
السياسية في مسقط والبحرين والكويت. يحتوي الملف على خمس نسخ من مقتطفات من الإعلان الذي يحظر
تجارة الرقيق، بخمس لغات (الإنجليزية، المهاراتية، الكوجوراتية، الكنادية، الأردية). يحتوي
الملف أيضًا على نسخ من رسائل تطلب إجراء تحقيقات في اختطاف أحد الرقيق الشباب في كراتشي
(الأوراق ١ ج-٦).


"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [أمامي] (٧٦/١)




"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [أمامي-داخلي] (٧٦/٢)




"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [١أ] (٧٦/٣)




"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [ظأ] (٧٦/٤)




"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [١وب] (٧٦/٥)




"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [١ظب] (٧٦/٦)




"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [١ج] (٧٦/٧)




"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [١ظج] (٧٦/٨)




"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [٢] [٧٦/٩]




"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [ظ٢] (٧٦/١٠)



"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [٣] [٧٦/١١]



"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [ظ٣] (٧٦/١٢)



"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [٤و] (٧٦/١٣)

Cs. P. P.—L (111) 958—503-3-25—a. Spl. Police Form 33. (4)

No. 3698 OF 1926 (1)

POLICE DEPARTMENT.
SUPERINTENDENT OF POLICE'S OFFICE,
Camp, Karachi, 3^{0th} April 1926.

393
Date 12.5.26
POLITICAL AGENCY
BAHRAIN, PERSIAN GULF

From
THE SUPERINTENDENT OF POLICE,
Karachi Head-Quarters.

To
THE Political Agent
Bahrein

SUBJECT:— Persian Gulf.

SIR, *sent to Bahrein in original for disposal. p. 2 in pp 1 to 3*

I have the honour to invite a reference to this Office No. 2787 dated 31.3.1926 forwarding a report of a case registered here under Section 367 I.P.C. in which a boy aged 13/14 years is alleged to have been kidnapped from Karachi. Information was received that the boy was working as a slave with one Ahmed bin Chalib of ~~Dubai~~ *Dubai*.

I would enquire whether you have been able to find any trace of the missing boy.


I have the honour to be,
Sir,
Your most obedient servant

[Signature]
Superintendent of Police,
Karachi Head-Quarters.


T.C.
Tb. X

*PA
Ho
If it requires at all to reply
Draft at p. 2 may be issued pl.
SW. For orders pl.
12/5
Office pl.
13/5/26*


"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [٤ظ] (١٤/٧٦)




"ملف ١ / ١١ / ١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [٥٠] (٧٦/١٥)




"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [٥٥] (٧٦/١٦)




"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [٦و] (٧٦/١٧)




"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [ظ٦] (٧٦/١٨)




"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [٧] [٧٦/١٩]




"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [٧ظ] (٧٦/٢٠)




"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [٨و] (٧٦/٢١)




"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [٨ظ] (٧٦/٢٢)




"ملف ١ / ١١ / ١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [٩٠] (٧٦/٢٣)




"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [٩ظ] (٧٦/٢٤)




"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [١٠] [٧٦/٢٥]




"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [١٠ ظ] (٧٦/٢٦)



"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [١١] (٧٦/٢٧)



"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [١١ ظ] (٧٦/٢٨)



No. 2222-8/127 of 1927.
British Residency & Consulate-General
Bahrain, 12th October 1927.

Two copies of the undomentioned paper are
forwarded to:-

- The Political Agent, Muscat,
- The Political Agent, Bahrain,
- The Political Agent, Kuwait.
- His Majesty's Consul, Bandar Abbas.
- British Vice-Consul, Mohammarah.
- British Consul Agent, Lingah.
- The Director, Persian Gulf Section, I.E.S.D. Karachi.
- Superintendent, I.E.S.D., Jask.
- Officer-in-Charge, I.E.S.D., Muscat.
- Officer-in-Charge, I.E.S.D., Sharjah.
- Field Manager, Anglo-Persian Oil Coy., Bahawan.


for favour of giving wide publicity to the proclamation.

By order,
Captain,
Secretary to the Political Resident
in the Persian Gulf.


Proclamation regarding slave traffic.

Accepted for issue
to the Resident for wide
publicity. May be posted on our
own Notice Board etc.
1927


"ملف ١ / ١١ / ١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [٢ و] [١٦/٢٩]




"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [١٢ ظ] (٧٦/٣٠)




"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [١٣] [٧٦/٣١]




"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [١٣ ظ] (٧٦/٣٢)



"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [٤ و] [٧٦/٣٣]



"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [١٤ ظ] (٧٦/٣٤)



ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق الخ (بما في ذلك البيانات) [٥ و] [٧٦/٣٥]

PROCLAMATION

WHEREAS in Sections 367, 370 and 371 of the Indian Penal Code it is provided as follows:—

"367. Whoever kidnaps or abducts any person, in order that such person may be subjected, or may be so disposed of as to be put in danger of being subjected, to grievous hurt, or slavery, or to the unnatural lust of any person, or knowing it to be likely that such person will be so subjected or disposed of, shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to ten years, and shall also be liable to fine.

"370. Whoever imports, exports, removes, buys, sells or disposes of any person as a Slave, or accepts, receives or detains against his will any person as a Slave, shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to seven years, and shall also be liable to fine.

"371. Whoever habitually imports, exports, removes, buys, sells, traffics or deals in Slaves shall be punished with transportation for life, or with imprisonment of either description for a term not exceeding ten years, and shall also be liable to fine."

AND WHEREAS in Sections 107 to 120 of the Indian Penal Code the abatement of offences is defined and penalties are prescribed for such abatement;

AND WHEREAS the English Statute Law relating to the Slave Trade is set forth in 5 Geo. IV, Chap. 113, and 6 and 7 Vic., Chap. 98, which Statutes apply to all British subjects;

THEREFORE the Governor General of India in Council hereby notifies, for the information of all persons concerned, that any person or persons who may violate the provisions of the Indian Penal Code above recited or referred to, or the provisions of the aforesaid Statutes 5 Geo. IV, Chap. 113, and 6 and 7 Vic., Chap. 98, shall forfeit all claim to the protection of the British Government, and shall be liable to all the penalties of the Law provided in that behalf.

By order of the Governor General of India in Council,
(Signed) C. U. AITCHISON,
Secretary to the Government of India.

जाहीरनामा.

एतत्के. हिंदुस्थानका अंगरेजसंस विद्या कल्याणविकरी कायदा आहे त्या कायद्याचे ३६७ वे व ३७० वे व ३७१ वे कडमांचे प्राधान्यासुत इतिहास आहे:—

"३६७. जो कोणी दुसऱ्यावर अंगरेजसंस विद्या कल्याणविकरी कायदा आहे त्या कायद्याचे ३६७ वे व ३७० वे व ३७१ वे कडमांचे प्राधान्यासुत इतिहास आहे:—

"३७०. कोणा मनुष्यास गुलाम बाणून कोणी वा देशांत बाणून अगर वा देशांत नेईल अगर एका स्वतंत्रापान्त दुसऱ्या स्वतःही नेईल, अगर विकत घेईल, अगर विकत देईल, अगर त्याची दुसरी एकाद्री व्यवस्था करील किंवा कोणा मनुष्यास गुलाम बाणून स्वीकारील, अगर घेईल, अगर त्याची वाहण्याची सुची मर्यादा लस ठेवून घेईल, तर त्यास दोही प्रकारांत कोणत्याही एका प्रकारच्या कैदेची शिक्षा दिली पाहिजे, व ती कैद सात वर्षांपर्यंत टिकवण्याचा अधिकार आहे, व ती दोह्यासही पाव देईल."

"३७१. कोणी नेहमी वा देशांत गुलाम आणील, अगर वा देशांत नेईल, अगर एका स्वतंत्रापान्त दुसऱ्या स्वतःही नेईल, अगर विकत घेईल, अगर विकत देईल, अगर गुलामांचा व्यापार किंवा उद्योग करील, तर त्यास जन्मदणत काळे पाण्यावर पाडविण्याची शिक्षा दिली पाहिजे किंवा दोही प्रकारांत कोणत्याही एका प्रकारच्या कैदेची शिक्षा दिली पाहिजे, परंतु ती कैद सात वर्षांपर्यंत जास्त नसावी, व ती दोह्यासही पाव देईल."

आणि हिंदुस्थानका अंगरेजसंस विद्या कल्याणविकरी कायदा आहे त्या कायद्याचे १०७ वे कडमांचे प्राधान्यासुत ११० वे कडमांचे शेरदारांपर्यंतचे सर्व कडमांत अंगरेजसंस सादा कल्याणची व्याख्या दिली आहे आणि तसे सादा कल्याणविकरी शिक्षा सोडिल्या आहेत.

आणि ५ वे जाईल वादरावतीचे कायदांचे ११३ वे कडमांचे आणि विक्टोरिया राजांचे कायदांचे ११३ वे व ७ वे कडमांचे शेरदारांपर्यंतचे सर्व कडमांचे व्यापारासंबंधी इंग्लिश स्ट्याट्यूट ऑन विक्टोरिया आहे ती स्ट्याट्यूट सादर मिळविते राहिले जाऊ आहे.

यास्तव ज्या मनुष्यांचा सेवेक असेल त्या जगाच्या मनुष्यांस क्षेत्रांत आधीनातन नवाब मुस्ताफा कमरुद्दिनाचा आज्ञाकारक अंगरेजसंस विद्या कल्याणविकरी कायदा आहे त्या कायद्याचे ३६७ वे व ३७० वे व ३७१ वे कडमांचे प्राधान्यासुत इतिहास आहे:—

वसुधै कुरुते मतेनाम आधीनातन नवाब मुस्ताफा कमरुद्दिनाचा आज्ञाकारक अंगरेजसंस विद्या कल्याणविकरी कायदा आहे त्या कायद्याचे ३६७ वे व ३७० वे व ३७१ वे कडमांचे प्राधान्यासुत इतिहास आहे:—

आह्वानासु.

मिसे ये हिंदुस्थानका शेवटवारी अखबारी ३७०ची तथा ३७०ची तथा ३७१ची अखबारी आहे त्या कायद्याचे प्राधान्यासुत इतिहास आहे:—

"३६७. जो कोणी दुसऱ्यावर अंगरेजसंस विद्या कल्याणविकरी कायदा आहे त्या कायद्याचे ३६७ वे व ३७० वे व ३७१ वे कडमांचे प्राधान्यासुत इतिहास आहे:—

"३७०. कोणा मनुष्यास गुलाम बाणून कोणी वा देशांत बाणून अगर वा देशांत नेईल अगर एका स्वतंत्रापान्त दुसऱ्या स्वतःही नेईल, अगर विकत घेईल, अगर विकत देईल, अगर त्याची दुसरी एकाद्री व्यवस्था करील किंवा कोणा मनुष्यास गुलाम बाणून स्वीकारील, अगर घेईल, अगर त्याची वाहण्याची सुची मर्यादा लस ठेवून घेईल, तर त्यास दोही प्रकारांत कोणत्याही एका प्रकारच्या कैदेची शिक्षा दिली पाहिजे, व ती कैद सात वर्षांपर्यंत टिकवण्याचा अधिकार आहे, व ती दोह्यासही पाव देईल."

"३७१. कोणी नेहमी वा देशांत गुलाम आणील, अगर वा देशांत नेईल, अगर एका स्वतंत्रापान्त दुसऱ्या स्वतःही नेईल, अगर विकत घेईल, अगर विकत देईल, अगर गुलामांचा व्यापार किंवा उद्योग करील, तर त्यास जन्मदणत काळे पाण्यावर पाडविण्याची शिक्षा दिली पाहिजे किंवा दोही प्रकारांत कोणत्याही एका प्रकारच्या कैदेची शिक्षा दिली पाहिजे, परंतु ती कैद सात वर्षांपर्यंत जास्त नसावी, व ती दोह्यासही पाव देईल."

आणि हिंदुस्थानका शेवटवारी अखबारी ३७०ची तथा ३७०ची तथा ३७१ची अखबारी आहे त्या कायद्याचे प्राधान्यासुत इतिहास आहे:—

आणि ५ वे जाईल वादरावतीचे कायदांचे ११३ वे कडमांचे आणि विक्टोरिया राजांचे कायदांचे ११३ वे व ७ वे कडमांचे शेरदारांपर्यंतचे सर्व कडमांचे व्यापारासंबंधी इंग्लिश स्ट्याट्यूट ऑन विक्टोरिया आहे ती स्ट्याट्यूट सादर मिळविते राहिले जाऊ आहे.

यास्तव ज्या मनुष्यांचा सेवेक असेल त्या जगाच्या मनुष्यांस क्षेत्रांत आधीनातन नवाब मुस्ताफा कमरुद्दिनाचा आज्ञाकारक अंगरेजसंस विद्या कल्याणविकरी कायदा आहे त्या कायद्याचे ३६७ वे व ३७० वे व ३७१ वे कडमांचे प्राधान्यासुत इतिहास आहे:—

वसुधै कुरुते मतेनाम आधीनातन नवाब मुस्ताफा कमरुद्दिनाचा आज्ञाकारक अंगरेजसंस विद्या कल्याणविकरी कायदा आहे त्या कायद्याचे ३६७ वे व ३७० वे व ३७१ वे कडमांचे प्राधान्यासुत इतिहास आहे:—

महशूर

महशूर... मनुष्यास गुलाम बाणून कोणी वा देशांत बाणून अगर वा देशांत नेईल...

"३६७. जो कोणी दुसऱ्यावर अंगरेजसंस विद्या कल्याणविकरी कायदा आहे त्या कायद्याचे ३६७ वे व ३७० वे व ३७१ वे कडमांचे प्राधान्यासुत इतिहास आहे:—

"३७०. कोणा मनुष्यास गुलाम बाणून कोणी वा देशांत बाणून अगर वा देशांत नेईल...

"३७१. कोणी नेहमी वा देशांत गुलाम आणील, अगर वा देशांत नेईल, अगर एका स्वतंत्रापान्त दुसऱ्या स्वतःही नेईल...

आणि हिंदुस्थानका शेवटवारी अखबारी ३७०ची तथा ३७०ची तथा ३७१ची अखबारी आहे त्या कायद्याचे प्राधान्यासुत इतिहास आहे:—

आणि ५ वे जाईल वादरावतीचे कायदांचे ११३ वे कडमांचे आणि विक्टोरिया राजांचे कायदांचे ११३ वे व ७ वे कडमांचे शेरदारांपर्यंतचे सर्व कडमांचे व्यापारासंबंधी इंग्लिश स्ट्याट्यूट ऑन विक्टोरिया आहे ती स्ट्याट्यूट सादर मिळविते राहिले जाऊ आहे.

यास्तव ज्या मनुष्यांचा सेवेक असेल त्या जगाच्या मनुष्यांस क्षेत्रांत आधीनातन नवाब मुस्ताफा कमरुद्दिनाचा आज्ञाकारक अंगरेजसंस विद्या कल्याणविकरी कायदा आहे त्या कायद्याचे ३६७ वे व ३७० वे व ३७१ वे कडमांचे प्राधान्यासुत इतिहास आहे:—

वसुधै कुरुते मतेनाम आधीनातन नवाब मुस्ताफा कमरुद्दिनाचा आज्ञाकारक अंगरेजसंस विद्या कल्याणविकरी कायदा आहे त्या कायद्याचे ३६७ वे व ३७० वे व ३७१ वे कडमांचे प्राधान्यासुत इतिहास आहे:—

महशूर... मनुष्यास गुलाम बाणून कोणी वा देशांत बाणून अगर वा देशांत नेईल...

"३६७. जो कोणी दुसऱ्यावर अंगरेजसंस विद्या कल्याणविकरी कायदा आहे त्या कायद्याचे ३६७ वे व ३७० वे व ३७१ वे कडमांचे प्राधान्यासुत इतिहास आहे:—

"३७०. कोणा मनुष्यास गुलाम बाणून कोणी वा देशांत बाणून अगर वा देशांत नेईल...

"३७१. कोणी नेहमी वा देशांत गुलाम आणील, अगर वा देशांत नेईल, अगर एका स्वतंत्रापान्त दुसऱ्या स्वतःही नेईल...


आणि हिंदुस्थानका शेवटवारी अखबारी ३७०ची तथा ३७०ची तथा ३७१ची अखबारी आहे त्या कायद्याचे प्राधान्यासुत इतिहास आहे:—

आणि ५ वे जाईल वादरावतीचे कायदांचे ११३ वे कडमांचे आणि विक्टोरिया राजांचे कायदांचे ११३ वे व ७ वे कडमांचे शेरदारांपर्यंतचे सर्व कडमांचे व्यापारासंबंधी इंग्लिश स्ट्याट्यूट ऑन विक्टोरिया आहे ती स्ट्याट्यूट सादर मिळविते राहिले जाऊ आहे.


यास्तव ज्या मनुष्यांचा सेवेक असेल त्या जगाच्या मनुष्यांस क्षेत्रांत आधीनातन नवाब मुस्ताफा कमरुद्दिनाचा आज्ञाकारक अंगरेजसंस विद्या कल्याणविकरी कायदा आहे त्या कायद्याचे ३६७ वे व ३७० वे व ३७१ वे कडमांचे प्राधान्यासुत इतिहास आहे:—

वसुधै कुरुते मतेनाम आधीनातन नवाब मुस्ताफा कमरुद्दिनाचा आज्ञाकारक अंगरेजसंस विद्या कल्याणविकरी कायदा आहे त्या कायद्याचे ३६७ वे व ३७० वे व ३७१ वे कडमांचे प्राधान्यासुत इतिहास आहे:—


"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك البيانات)" [١٥ ظ] (٧٦/٣٦)




"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [١٦] (٧٦/٣٧)




"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [١٦ ظ] (٧٦/٣٨)




"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [١٧] [٧٦/٣٩]




"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [١٧ ظ] (٧٦/٤٠)




"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك البيانات)" [١٨ ظ] (٧٦/٤٢)




"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك البيانات)" [١٨ ظاً] (٧٦/٤٦)




"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [١٩] (٧٦/٤٧)




"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [١٩ ظ] (٧٦/٤٨)




"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [٢٠] [٧٦/٤٩]




"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [٢٠ ظ] (٧٦/٥٠)




"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [٢١] [٧٦/٥١]




"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [٢١ ظ] (٧٦/٥٢)




"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [٢٢و] (٧٦/٥٣)




"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [٢٢ ظ] (٧٦/٥٤)




"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [٢٣ و] (٧٦/٥٥)




"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [٢٣ ظ] (٧٦/٥٦)



"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [٢٤] [٧٦/٥٧]



"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [٢٤ ظ] (٧٦/٥٨)



"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [٢٥] [٧٦/٥٩]

(25)

CONFIDENTIAL.

No. G/140 of 1934.

The Hon'ble the Political Resident in the Persian Gulf presents his compliments to

1. The Political Agent, Muscat.
2. The Political Agent, Bahrain.

and has the honour to transmit to him a copy of the undermentioned document (A)

~~British Consulate~~
~~and Consulate General~~
~~XXXXXXXXXX~~
Office of the Political Resident
in the Persian Gulf, Camp, Bahrain.

Dated... 29th March 1934..


Reference to previous correspondence :

Description of Enclosure.


Name and Date.	Subject.
Telegram No. 1130 of 27th March 1934 from the Senior Naval Officer, Persian Gulf.	SLAVES.

30 B
Mc


"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [٢٥ ظ] (٧٦/٦٠)




"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [٢٥ وأ] (٧٦/٦١)




"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [٢٥ ظا] (٧٦/٦٢)



"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [٢٦] [٧٦/٦٣]



"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [٢٦ ظ] (٧٦/٦٤)



"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك البيانات)" [٢٦ وأ] (٧٦/٦٥)

PROCLAMATION

WHEREAS in Sections 367, 370 and 371 of the Indian Penal Code it is provided as follows:—

"367. Whoever kidnaps or abducts any person, in order that such person may be subjected, or may be so disposed of as to be put in danger of being subjected, to grievous hurt, or slavery, or to the unnatural lust of any person, or knowing it to be likely that such person will be so subjected or disposed of, shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to ten years, and shall also be liable to fine.

"370. Whoever imports, exports, removes, buys, sells or disposes of any person as a Slave, or accepts, receives or detains against his will any person as a Slave, shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to seven years, and shall also be liable to fine.

"371. Whoever habitually imports, exports, removes, buys, sells, traffics or deals in Slaves shall be punished with transportation for life, or with imprisonment of either description for a term not exceeding ten years, and shall also be liable to fine."

AND WHEREAS in Sections 107 to 120 of the Indian Penal Code the abatement of offences is defined and penalties are prescribed for such abatement;

AND WHEREAS the English Statutes Law relating to the Slave Trade is set forth in 5 Geo. IV, Chap. 113, and 6 and 7 Vic., Chap. 93, which Statutes apply to all British subjects;

THEREFORE the Governor General of India in Council hereby notifies, for the information of all persons concerned, that any person or persons who may violate the provisions of the Indian Penal Code above recited or referred to, or the provisions of the aforesaid Statutes 5 Geo. IV, Chap. 113, and 6 and 7 Vic., Chap. 93, shall forfeit all claim to the protection of the British Government, and shall be liable to all the penalties of the Law provided in that behalf.

By order of the Governor General of India in Council, (Signed) C. U. ATCHISON, Secretary to the Government of India.

MOFC—87—112 Fort St. Brabant—20.7.29—20.

आज्ञा की नामा ।

विद्यमाने हिंदुस्तानका अन्धराष्ट्रविषयक विधानका भागद्वयां कायद्याने ३६७ व ३७० व ३७१ के कलमें दखो विधिप्रमाणमें उक्तलिखे आंचे:—


"३६७. मोटी दुष्कृत अथवा गुणान्तरि अथवा दुष्टोत्पत्ति कोनोका विवर संतोष, ह्रास कोनो मनुष्य पाच आंचे याकतितो अथवा तस पाच कोनोका मय पडाचें अथवा ताचो किति जाचो याकतितो किति न मनुष्य तस पाच कोनोका अथवा ताचो तमो कितो कोनोका संभव आंचे संसाधो अथवा, ता मनुष्याच कोनो कोनो अथवा पकळून नईल तर त्याच दोषी प्रकाराचें कायद्याचो एका प्रकारचा केंद्रोचो विधा दिलो पाचिजे, व तो केंद्र द्याच संघर्षित उरविण्याचा अन्वय आंचे, व तो दंडाचो पाच घोंचेल."

"३७०. कोनो मनुष्याच गुणान्तर घडून कोनो वा देशांत आणोच अथवा वा देशांतून निरंतर आणत एका काकापासून दुसऱ्या आकीं नईल, अथवा विकत घेंचेल, आणूच विकत देवेल, अथवा ताचो दुसरो एकादो व्यक्ता बरोच किति कोनो मनुष्याच गुणान्तर कोनोकाचो, अथवा घेंचेल, अथवा ताचो रक्षणार्थी कोनो नवनां त्याच ठेकन घेंचेल, तर त्याच दोषी प्रकाराचें कायद्याचो एका प्रकारचा केंद्रोचो विधा दिलो पाचिजे, व तो केंद्र द्याच संघर्षित उरविण्याचा अन्वय आंचे, व तो दंडाचो पाच घोंचेल."


"३७१. कोनो निरसो वा देशांत गुणान्तर आणोच, अथवा वा देशांतून निरंतर, अथवा एका काकापासून दुसऱ्या आकीं नईल, अथवा विकत घेंचेल, अथवा विकत देवेल, अथवा गुणान्तराचो व्यापार किति उदोम करील, तर त्याच कथानचें कायद्याचो एका प्रकारचा केंद्रोचो विधा दिलो पाचिजे किति दोषी प्रकाराचें कायद्याचो एका प्रकारचा केंद्रोचो विधा द्याचो पाचिजे, परंतु तो केंद्र दहावर्षांनंतर जाच नसाचो; व तो दंडाचो पाच घोंचेल."

आणि हिंदुस्तानका अन्धराष्ट्राचें विधा कायद्याविषयें कायदा आंचे त्या कायद्याचें १०७ व १०८ व १०९ व ११० व १११ व ११२ व ११३ व ११४ व ११५ व ११६ व ११७ व ११८ व ११९ व १२० व १२१ व १२२ व १२३ व १२४ व १२५ व १२६ व १२७ व १२८ व १२९ व १३० व १३१ व १३२ व १३३ व १३४ व १३५ व १३६ व १३७ व १३८ व १३९ व १४० व १४१ व १४२ व १४३ व १४४ व १४५ व १४६ व १४७ व १४८ व १४९ व १५० व १५१ व १५२ व १५३ व १५४ व १५५ व १५६ व १५७ व १५८ व १५९ व १६० व १६१ व १६२ व १६३ व १६४ व १६५ व १६६ व १६७ व १६८ व १६९ व १७० व १७१ व १७२ व १७३ व १७४ व १७५ व १७६ व १७७ व १७८ व १७९ व १८० व १८१ व १८२ व १८३ व १८४ व १८५ व १८६ व १८७ व १८८ व १८९ व १९० व १९१ व १९२ व १९३ व १९४ व १९५ व १९६ व १९७ व १९८ व १९९ व २०० व २०१ व २०२ व २०३ व २०४ व २०५ व २०६ व २०७ व २०८ व २०९ व २१० व २११ व २१२ व २१३ व २१४ व २१५ व २१६ व २१७ व २१८ व २१९ व २२० व २२१ व २२२ व २२३ व २२४ व २२५ व २२६ व २२७ व २२८ व २२९ व २३० व २३१ व २३२ व २३३ व २३४ व २३५ व २३६ व २३७ व २३८ व २३९ व २४० व २४१ व २४२ व २४३ व २४४ व २४५ व २४६ व २४७ व २४८ व २४९ व २५० व २५१ व २५२ व २५३ व २५४ व २५५ व २५६ व २५७ व २५८ व २५९ व २६० व २६१ व २६२ व २६३ व २६४ व २६५ व २६६ व २६७ व २६८ व २६९ व २७० व २७१ व २७२ व २७३ व २७४ व २७५ व २७६ व २७७ व २७८ व २७९ व २८० व २८१ व २८२ व २८३ व २८४ व २८५ व २८६ व २८७ व २८८ व २८९ व २९० व २९१ व २९२ व २९३ व २९४ व २९५ व २९६ व २९७ व २९८ व २९९ व ३०० व ३०१ व ३०२ व ३०३ व ३०४ व ३०५ व ३०६ व ३०७ व ३०८ व ३०९ व ३१० व ३११ व ३१२ व ३१३ व ३१४ व ३१५ व ३१६ व ३१७ व ३१८ व ३१९ व ३२० व ३२१ व ३२२ व ३२३ व ३२४ व ३२५ व ३२६ व ३२७ व ३२८ व ३२९ व ३३० व ३३१ व ३३२ व ३३३ व ३३४ व ३३५ व ३३६ व ३३७ व ३३८ व ३३९ व ३४० व ३४१ व ३४२ व ३४३ व ३४४ व ३४५ व ३४६ व ३४७ व ३४८ व ३४९ व ३५० व ३५१ व ३५२ व ३५३ व ३५४ व ३५५ व ३५६ व ३५७ व ३५८ व ३५९ व ३६० व ३६१ व ३६२ व ३६३ व ३६४ व ३६५ व ३६६ व ३६७ व ३६८ व ३६९ व ३७० व ३७१ व ३७२ व ३७३ व ३७४ व ३७५ व ३७६ व ३७७ व ३७८ व ३७९ व ३८० व ३८१ व ३८२ व ३८३ व ३८४ व ३८५ व ३८६ व ३८७ व ३८८ व ३८९ व ३९० व ३९१ व ३९२ व ३९३ व ३९४ व ३९५ व ३९६ व ३९७ व ३९८ व ३९९ व ४०० व ४०१ व ४०२ व ४०३ व ४०४ व ४०५ व ४०६ व ४०७ व ४०८ व ४०९ व ४१० व ४११ व ४१२ व ४१३ व ४१४ व ४१५ व ४१६ व ४१७ व ४१८ व ४१९ व ४२० व ४२१ व ४२२ व ४२३ व ४२४ व ४२५ व ४२६ व ४२७ व ४२८ व ४२९ व ४३० व ४३१ व ४३२ व ४३३ व ४३४ व ४३५ व ४३६ व ४३७ व ४३८ व ४३९ व ४४० व ४४१ व ४४२ व ४४३ व ४४४ व ४४५ व ४४६ व ४४७ व ४४८ व ४४९ व ४५० व ४५१ व ४५२ व ४५३ व ४५४ व ४५५ व ४५६ व ४५७ व ४५८ व ४५९ व ४६० व ४६१ व ४६२ व ४६३ व ४६४ व ४६५ व ४६६ व ४६७ व ४६८ व ४६९ व ४७० व ४७१ व ४७२ व ४७३ व ४७४ व ४७५ व ४७६ व ४७७ व ४७८ व ४७९ व ४८० व ४८१ व ४८२ व ४८३ व ४८४ व ४८५ व ४८६ व ४८७ व ४८८ व ४८९ व ४९० व ४९१ व ४९२ व ४९३ व ४९४ व ४९५ व ४९६ व ४९७ व ४९८ व ४९९ व ५०० व ५०१ व ५०२ व ५०३ व ५०४ व ५०५ व ५०६ व ५०७ व ५०८ व ५०९ व ५१० व ५११ व ५१२ व ५१३ व ५१४ व ५१५ व ५१६ व ५१७ व ५१८ व ५१९ व ५२० व ५२१ व ५२२ व ५२३ व ५२४ व ५२५ व ५२६ व ५२७ व ५२८ व ५२९ व ५३० व ५३१ व ५३२ व ५३३ व ५३४ व ५३५ व ५३६ व ५३७ व ५३८ व ५३९ व ५४० व ५४१ व ५४२ व ५४३ व ५४४ व ५४५ व ५४६ व ५४७ व ५४८ व ५४९ व ५५० व ५५१ व ५५२ व ५५३ व ५५४ व ५५५ व ५५६ व ५५७ व ५५८ व ५५९ व ५६० व ५६१ व ५६२ व ५६३ व ५६४ व ५६५ व ५६६ व ५६७ व ५६८ व ५६९ व ५७० व ५७१ व ५७२ व ५७३ व ५७४ व ५७५ व ५७६ व ५७७ व ५७८ व ५७९ व ५८० व ५८१ व ५८२ व ५८३ व ५८४ व ५८५ व ५८६ व ५८७ व ५८८ व ५८९ व ५९० व ५९१ व ५९२ व ५९३ व ५९४ व ५९५ व ५९६ व ५९७ व ५९८ व ५९९ व ६०० व ६०१ व ६०२ व ६०३ व ६०४ व ६०५ व ६०६ व ६०७ व ६०८ व ६०९ व ६१० व ६११ व ६१२ व ६१३ व ६१४ व ६१५ व ६१६ व ६१७ व ६१८ व ६१९ व ६२० व ६२१ व ६२२ व ६२३ व ६२४ व ६२५ व ६२६ व ६२७ व ६२८ व ६२९ व ६३० व ६३१ व ६३२ व ६३३ व ६३४ व ६३५ व ६३६ व ६३७ व ६३८ व ६३९ व ६४० व ६४१ व ६४२ व ६४३ व ६४४ व ६४५ व ६४६ व ६४७ व ६४८ व ६४९ व ६५० व ६५१ व ६५२ व ६५३ व ६५४ व ६५५ व ६५६ व ६५७ व ६५८ व ६५९ व ६६० व ६६१ व ६६२ व ६६३ व ६६४ व ६६५ व ६६६ व ६६७ व ६६८ व ६६९ व ६७० व ६७१ व ६७२ व ६७३ व ६७४ व ६७५ व ६७६ व ६७७ व ६७८ व ६७९ व ६८० व ६८१ व ६८२ व ६८३ व ६८४ व ६८५ व ६८६ व ६८७ व ६८८ व ६८९ व ६९० व ६९१ व ६९२ व ६९३ व ६९४ व ६९५ व ६९६ व ६९७ व ६९८ व ६९९ व ७०० व ७०१ व ७०२ व ७०३ व ७०४ व ७०५ व ७०६ व ७०७ व ७०८ व ७०९ व ७१० व ७११ व ७१२ व ७१३ व ७१४ व ७१५ व ७१६ व ७१७ व ७१८ व ७१९ व ७२० व ७२१ व ७२२ व ७२३ व ७२४ व ७२५ व ७२६ व ७२७ व ७२८ व ७२९ व ७३० व ७३१ व ७३२ व ७३३ व ७३४ व ७३५ व ७३६ व ७३७ व ७३८ व ७३९ व ७४० व ७४१ व ७४२ व ७४३ व ७४४ व ७४५ व ७४६ व ७४७ व ७४८ व ७४९ व ७५० व ७५१ व ७५२ व ७५३ व ७५४ व ७५५ व ७५६ व ७५७ व ७५८ व ७५९ व ७६० व ७६१ व ७६२ व ७६३ व ७६४ व ७६५ व ७६६ व ७६७ व ७६८ व ७६९ व ७७० व ७७१ व ७७२ व ७७३ व ७७४ व ७७५ व ७७६ व ७७७ व ७७८ व ७७९ व ७८० व ७८१ व ७८२ व ७८३ व ७८४ व ७८५ व ७८६ व ७८७ व ७८८ व ७८९ व ७९० व ७९१ व ७९२ व ७९३ व ७९४ व ७९५ व ७९६ व ७९७ व ७९८ व ७९९ व ८०० व ८०१ व ८०२ व ८०३ व ८०४ व ८०५ व ८०६ व ८०७ व ८०८ व ८०९ व ८१० व ८११ व ८१२ व ८१३ व ८१४ व ८१५ व ८१६ व ८१७ व ८१८ व ८१९ व ८२० व ८२१ व ८२२ व ८२३ व ८२४ व ८२५ व ८२६ व ८२७ व ८२८ व ८२९ व ८३० व ८३१ व ८३२ व ८३३ व ८३४ व ८३५ व ८३६ व ८३७ व ८३८ व ८३९ व ८४० व ८४१ व ८४२ व ८४३ व ८४४ व ८४५ व ८४६ व ८४७ व ८४८ व ८४९ व ८५० व ८५१ व ८५२ व ८५३ व ८५४ व ८५५ व ८५६ व ८५७ व ८५८ व ८५९ व ८६० व ८६१ व ८६२ व ८६३ व ८६४ व ८६५ व ८६६ व ८६७ व ८६८ व ८६९ व ८७० व ८७१ व ८७२ व ८७३ व ८७४ व ८७५ व ८७६ व ८७७ व ८७८ व ८७९ व ८८० व ८८१ व ८८२ व ८८३ व ८८४ व ८८५ व ८८६ व ८८७ व ८८८ व ८८९ व ८९० व ८९१ व ८९२ व ८९३ व ८९४ व ८९५ व ८९६ व ८९७ व ८९८ व ८९९ व ९०० व ९०१ व ९०२ व ९०३ व ९०४ व ९०५ व ९०६ व ९०७ व ९०८ व ९०९ व ९१० व ९११ व ९१२ व ९१३ व ९१४ व ९१५ व ९१६ व ९१७ व ९१८ व ९१९ व ९२० व ९२१ व ९२२ व ९२३ व ९२४ व ९२५ व ९२६ व ९२७ व ९२८ व ९२९ व ९३० व ९३१ व ९३२ व ९३३ व ९३४ व ९३५ व ९३६ व ९३७ व ९३८ व ९३९ व ९४० व ९४१ व ९४२ व ९४३ व ९४४ व ९४५ व ९४६ व ९४७ व ९४८ व ९४९ व ९५० व ९५१ व ९५२ व ९५३ व ९५४ व ९५५ व ९५६ व ९५७ व ९५८ व ९५९ व ९६० व ९६१ व ९६२ व ९६३ व ९६४ व ९६५ व ९६६ व ९६७ व ९६८ व ९६९ व ९७० व ९७१ व ९७२ व ९७३ व ९७४ व ९७५ व ९७६ व ९७७ व ९७८ व ९७९ व ९८० व ९८१ व ९८२ व ९८३ व ९८४ व ९८५ व ९८६ व ९८७ व ९८८ व ९८९ व ९९० व ९९१ व ९९२ व ९९३ व ९९४ व ९९५ व ९९६ व ९९७ व ९९८ व ९९९ व १००० व १००१ व १००२ व १००३ व १००४ व १००५ व १००६ व १००७ व १००८ व १००९ व १०१० व १०११ व १०१२ व १०१३ व १०१४ व १०१५ व १०१६ व १०१७ व १०१८ व १०१९ व १०२० व १०२१ व १०२२ व १०२३ व १०२४ व १०२५ व १०२६ व १०२७ व १०२८ व १०२९ व १०३० व १०३१ व १०३२ व १०३३ व १०३४ व १०३५ व १०३६ व १०३७ व १०३८ व १०३९ व १०४० व १०४१ व १०४२ व १०४३ व १०४४ व १०४५ व १०४६ व १०४७ व १०४८ व १०४९ व १०५० व १०५१ व १०५२ व १०५३ व १०५४ व १०५५ व १०५६ व १०५७ व १०५८ व १०५९ व १०६० व १०६१ व १०६२ व १०६३ व १०६४ व १०६५ व १०६६ व १०६७ व १०६८ व १०६९ व १०७० व १०७१ व १०७२ व १०७३ व १०७४ व १०७५ व १०७६ व १०७७ व १०७८ व १०७९ व १०८० व १०८१ व १०८२ व १०८३ व १०८४ व १०८५ व १०८६ व १०८७ व १०८८ व १०८९ व १०९० व १०९१ व १०९२ व १०९३ व १०९४ व १०९५ व १०९६ व १०९७ व १०९८ व १०९९ व ११०० व ११०१ व ११०२ व ११०३ व ११०४ व ११०५ व ११०६ व ११०७ व ११०८ व ११०९ व १११० व ११११ व १११२ व १११३ व १११४ व १११५ व १११६ व १११७ व १११८ व १११९ व ११२० व ११२१ व ११२२ व ११२३ व ११२४ व ११२५ व ११२६ व ११२७ व ११२८ व ११२९ व ११३० व ११३१ व ११३२ व ११३३ व ११३४ व ११३५ व ११३६ व ११३७ व ११३८ व ११३९ व ११४० व ११४१ व ११४२ व ११४३ व ११४४ व ११४५ व ११४६ व ११४७ व ११४८ व ११४९ व ११५० व ११५१ व ११५२ व ११५३ व ११५४ व ११५५ व ११५६ व ११५७ व ११५८ व ११५९ व ११६० व ११६१ व ११६२ व ११६३ व ११६४ व ११६५ व ११६६ व ११६७ व ११६८ व ११६९ व ११७० व ११७१ व ११७२ व ११७३ व ११७४ व ११७५ व ११७६ व ११७७ व ११७८ व ११७९ व ११८० व ११८१ व ११८२ व ११८३ व ११८४ व ११८५ व ११८६ व ११८७ व ११८८ व ११८९ व ११९० व ११९१ व ११९२ व ११९३ व ११९४ व ११९५ व ११९६ व ११९७ व ११९८ व ११९९ व १२०० व १२०१ व १२०२ व १२०३ व १२०४ व १२०५ व १२०६ व १२०७ व १२०८ व १२०९ व १२१० व १२११ व १२१२ व १२१३ व १२१४ व १२१५ व १२१६ व १२१७ व १२१८ व १२१९ व १२२० व १२२१ व १२२२ व १२२३ व १२२४ व १२२५ व १२२६ व १२२७ व १२२८ व १२२९ व १२३० व १२३१ व १२३२ व १२३३ व १२३४ व १२३५ व १२३६ व १२३७ व १२३८ व १२३९ व १२४० व १२४१ व १२४२ व १२४३ व १२४४ व १२४५ व १२४६ व १२४७ व १२४८ व १२४९ व १२५० व १२५१ व १२५२ व १२५३ व १२५४ व १२५५ व १२५६ व १२५७ व १२५८ व १२५९ व १२६० व १२६१ व १२६२ व १२६३ व १२६४ व १२६५ व १२६६ व १२६७ व १२६८ व १२६९ व १२७० व १२७१ व १२७२ व १२७३ व १२७४ व १२७५ व १२७६ व १२७७ व १२७८ व १२७९ व १२८० व १२८१ व १२८२ व १२८३ व १२८४ व १२८५ व १२८६ व १२८७ व १२८८ व १२८९ व १२९० व १२९१ व १२९२ व १२९३ व १२९४ व १२९५ व १२९६ व १२९७ व १२९८ व १२९९ व १३०० व १३०१ व १३०२ व १३०३ व १३०४ व १३०५ व १३०६ व १३०७ व १३०८ व १३०९ व १३१० व १३११ व १३१२ व १३१३ व १३१४ व १३१५ व १३१६ व १३१७ व १३१८ व १३१९ व १३२० व १३२१ व


"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك البيانات)" [٢٦ ظأ] (٧٦/٦٦)



"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [٢٧] [٧٦/٦٧]



"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [٢٧ ظ] (٧٦/٦٨)



"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق الخ (بما في ذلك البيانات)" [٢٧] وأ [٦٩/٧٦]

PROCLAMATION.

WHEREAS in Sections 367, 370 and 371 of the Indian Penal Code it is provided as follows:-

"367. Whoever kidnaps or abducts any person, in order that such person may be subjected or may be so disposed of as to be put in danger of being subjected to grievous hurt, or slavery, or to the unnatural lust of any person, or knowing that such person will be so subjected or disposed of, shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to ten years, and shall also be liable to fine.

"370. Whoever imports, exports, removes, buys, sells, or disposes of any person as a Slave, or accepts, receives, or detains against his will any person as a Slave, shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to seven years, and shall also be liable to fine.

"371. Whoever habitually imports, exports, removes, buys, sells, traffics, or deals in Slaves, shall be punished with transportation for life, or with imprisonment of either description for a term not exceeding ten years, and shall also be liable to fine."

AND WHEREAS in Sections 107 to 120 of the Indian Penal Code the abatement of offences is defined and penalties are prescribed for such abatement;

AND WHEREAS the English Statute Law relating to the Slave Trade is set forth in 5 Geo. IV, Chap. 113, and 6 and 7 Vic., Chap. 98, which Statutes apply to all British subjects;


THEREFORE the Governor General of India in Council hereby notifies, for the information of all persons concerned, that any person or persons who may violate the provisions of the Indian Penal Code above recited or referred to, or the provisions of the aforesaid Statutes 5 Geo. IV, Chap. 113, and 6 and 7 Vic., Chap. 98, shall forfeit all claim to the protection of the British Government, and shall be liable to all the penalties of the Law provided in that behalf.

By order of the Governor General of India in Council,
(Signed) C. U. AITCHISON,
Secretary to the Government of India

جَاهِرُنا نَامَا.

پسامة ديتونامانا انا پراسانسا سيشا كرنماا پي پي پي انا ديسا كا پراسانسا ٢٩٧ ٢٩٨ ٢٩٩ ٣٠٠ ٣٠١ ٣٠٢ ٣٠٣ ٣٠٤ ٣٠٥ ٣٠٦ ٣٠٧ ٣٠٨ ٣٠٩ ٣١٠ ٣١١ ٣١٢ ٣١٣ ٣١٤ ٣١٥ ٣١٦ ٣١٧ ٣١٨ ٣١٩ ٣٢٠ ٣٢١ ٣٢٢ ٣٢٣ ٣٢٤ ٣٢٥ ٣٢٦ ٣٢٧ ٣٢٨ ٣٢٩ ٣٣٠ ٣٣١ ٣٣٢ ٣٣٣ ٣٣٤ ٣٣٥ ٣٣٦ ٣٣٧ ٣٣٨ ٣٣٩ ٣٤٠ ٣٤١ ٣٤٢ ٣٤٣ ٣٤٤ ٣٤٥ ٣٤٦ ٣٤٧ ٣٤٨ ٣٤٩ ٣٥٠ ٣٥١ ٣٥٢ ٣٥٣ ٣٥٤ ٣٥٥ ٣٥٦ ٣٥٧ ٣٥٨ ٣٥٩ ٣٦٠ ٣٦١ ٣٦٢ ٣٦٣ ٣٦٤ ٣٦٥ ٣٦٦ ٣٦٧ ٣٦٨ ٣٦٩ ٣٧٠ ٣٧١ ٣٧٢ ٣٧٣ ٣٧٤ ٣٧٥ ٣٧٦ ٣٧٧ ٣٧٨ ٣٧٩ ٣٨٠ ٣٨١ ٣٨٢ ٣٨٣ ٣٨٤ ٣٨٥ ٣٨٦ ٣٨٧ ٣٨٨ ٣٨٩ ٣٩٠ ٣٩١ ٣٩٢ ٣٩٣ ٣٩٤ ٣٩٥ ٣٩٦ ٣٩٧ ٣٩٨ ٣٩٩ ٤٠٠ ٤٠١ ٤٠٢ ٤٠٣ ٤٠٤ ٤٠٥ ٤٠٦ ٤٠٧ ٤٠٨ ٤٠٩ ٤١٠ ٤١١ ٤١٢ ٤١٣ ٤١٤ ٤١٥ ٤١٦ ٤١٧ ٤١٨ ٤١٩ ٤٢٠ ٤٢١ ٤٢٢ ٤٢٣ ٤٢٤ ٤٢٥ ٤٢٦ ٤٢٧ ٤٢٨ ٤٢٩ ٤٣٠ ٤٣١ ٤٣٢ ٤٣٣ ٤٣٤ ٤٣٥ ٤٣٦ ٤٣٧ ٤٣٨ ٤٣٩ ٤٤٠ ٤٤١ ٤٤٢ ٤٤٣ ٤٤٤ ٤٤٥ ٤٤٦ ٤٤٧ ٤٤٨ ٤٤٩ ٤٥٠ ٤٥١ ٤٥٢ ٤٥٣ ٤٥٤ ٤٥٥ ٤٥٦ ٤٥٧ ٤٥٨ ٤٥٩ ٤٦٠ ٤٦١ ٤٦٢ ٤٦٣ ٤٦٤ ٤٦٥ ٤٦٦ ٤٦٧ ٤٦٨ ٤٦٩ ٤٧٠ ٤٧١ ٤٧٢ ٤٧٣ ٤٧٤ ٤٧٥ ٤٧٦ ٤٧٧ ٤٧٨ ٤٧٩ ٤٨٠ ٤٨١ ٤٨٢ ٤٨٣ ٤٨٤ ٤٨٥ ٤٨٦ ٤٨٧ ٤٨٨ ٤٨٩ ٤٩٠ ٤٩١ ٤٩٢ ٤٩٣ ٤٩٤ ٤٩٥ ٤٩٦ ٤٩٧ ٤٩٨ ٤٩٩ ٥٠٠ ٥٠١ ٥٠٢ ٥٠٣ ٥٠٤ ٥٠٥ ٥٠٦ ٥٠٧ ٥٠٨ ٥٠٩ ٥١٠ ٥١١ ٥١٢ ٥١٣ ٥١٤ ٥١٥ ٥١٦ ٥١٧ ٥١٨ ٥١٩ ٥٢٠ ٥٢١ ٥٢٢ ٥٢٣ ٥٢٤ ٥٢٥ ٥٢٦ ٥٢٧ ٥٢٨ ٥٢٩ ٥٣٠ ٥٣١ ٥٣٢ ٥٣٣ ٥٣٤ ٥٣٥ ٥٣٦ ٥٣٧ ٥٣٨ ٥٣٩ ٥٤٠ ٥٤١ ٥٤٢ ٥٤٣ ٥٤٤ ٥٤٥ ٥٤٦ ٥٤٧ ٥٤٨ ٥٤٩ ٥٥٠ ٥٥١ ٥٥٢ ٥٥٣ ٥٥٤ ٥٥٥ ٥٥٦ ٥٥٧ ٥٥٨ ٥٥٩ ٥٦٠ ٥٦١ ٥٦٢ ٥٦٣ ٥٦٤ ٥٦٥ ٥٦٦ ٥٦٧ ٥٦٨ ٥٦٩ ٥٧٠ ٥٧١ ٥٧٢ ٥٧٣ ٥٧٤ ٥٧٥ ٥٧٦ ٥٧٧ ٥٧٨ ٥٧٩ ٥٨٠ ٥٨١ ٥٨٢ ٥٨٣ ٥٨٤ ٥٨٥ ٥٨٦ ٥٨٧ ٥٨٨ ٥٨٩ ٥٩٠ ٥٩١ ٥٩٢ ٥٩٣ ٥٩٤ ٥٩٥ ٥٩٦ ٥٩٧ ٥٩٨ ٥٩٩ ٦٠٠ ٦٠١ ٦٠٢ ٦٠٣ ٦٠٤ ٦٠٥ ٦٠٦ ٦٠٧ ٦٠٨ ٦٠٩ ٦١٠ ٦١١ ٦١٢ ٦١٣ ٦١٤ ٦١٥ ٦١٦ ٦١٧ ٦١٨ ٦١٩ ٦٢٠ ٦٢١ ٦٢٢ ٦٢٣ ٦٢٤ ٦٢٥ ٦٢٦ ٦٢٧ ٦٢٨ ٦٢٩ ٦٣٠ ٦٣١ ٦٣٢ ٦٣٣ ٦٣٤ ٦٣٥ ٦٣٦ ٦٣٧ ٦٣٨ ٦٣٩ ٦٤٠ ٦٤١ ٦٤٢ ٦٤٣ ٦٤٤ ٦٤٥ ٦٤٦ ٦٤٧ ٦٤٨ ٦٤٩ ٦٥٠ ٦٥١ ٦٥٢ ٦٥٣ ٦٥٤ ٦٥٥ ٦٥٦ ٦٥٧ ٦٥٨ ٦٥٩ ٦٦٠ ٦٦١ ٦٦٢ ٦٦٣ ٦٦٤ ٦٦٥ ٦٦٦ ٦٦٧ ٦٦٨ ٦٦٩ ٦٧٠ ٦٧١ ٦٧٢ ٦٧٣ ٦٧٤ ٦٧٥ ٦٧٦ ٦٧٧ ٦٧٨ ٦٧٩ ٦٨٠ ٦٨١ ٦٨٢ ٦٨٣ ٦٨٤ ٦٨٥ ٦٨٦ ٦٨٧ ٦٨٨ ٦٨٩ ٦٩٠ ٦٩١ ٦٩٢ ٦٩٣ ٦٩٤ ٦٩٥ ٦٩٦ ٦٩٧ ٦٩٨ ٦٩٩ ٧٠٠ ٧٠١ ٧٠٢ ٧٠٣ ٧٠٤ ٧٠٥ ٧٠٦ ٧٠٧ ٧٠٨ ٧٠٩ ٧١٠ ٧١١ ٧١٢ ٧١٣ ٧١٤ ٧١٥ ٧١٦ ٧١٧ ٧١٨ ٧١٩ ٧٢٠ ٧٢١ ٧٢٢ ٧٢٣ ٧٢٤ ٧٢٥ ٧٢٦ ٧٢٧ ٧٢٨ ٧٢٩ ٧٣٠ ٧٣١ ٧٣٢ ٧٣٣ ٧٣٤ ٧٣٥ ٧٣٦ ٧٣٧ ٧٣٨ ٧٣٩ ٧٤٠ ٧٤١ ٧٤٢ ٧٤٣ ٧٤٤ ٧٤٥ ٧٤٦ ٧٤٧ ٧٤٨ ٧٤٩ ٧٥٠ ٧٥١ ٧٥٢ ٧٥٣ ٧٥٤ ٧٥٥ ٧٥٦ ٧٥٧ ٧٥٨ ٧٥٩ ٧٦٠ ٧٦١ ٧٦٢ ٧٦٣ ٧٦٤ ٧٦٥ ٧٦٦ ٧٦٧ ٧٦٨ ٧٦٩ ٧٧٠ ٧٧١ ٧٧٢ ٧٧٣ ٧٧٤ ٧٧٥ ٧٧٦ ٧٧٧ ٧٧٨ ٧٧٩ ٧٨٠ ٧٨١ ٧٨٢ ٧٨٣ ٧٨٤ ٧٨٥ ٧٨٦ ٧٨٧ ٧٨٨ ٧٨٩ ٧٩٠ ٧٩١ ٧٩٢ ٧٩٣ ٧٩٤ ٧٩٥ ٧٩٦ ٧٩٧ ٧٩٨ ٧٩٩ ٨٠٠ ٨٠١ ٨٠٢ ٨٠٣ ٨٠٤ ٨٠٥ ٨٠٦ ٨٠٧ ٨٠٨ ٨٠٩ ٨١٠ ٨١١ ٨١٢ ٨١٣ ٨١٤ ٨١٥ ٨١٦ ٨١٧ ٨١٨ ٨١٩ ٨٢٠ ٨٢١ ٨٢٢ ٨٢٣ ٨٢٤ ٨٢٥ ٨٢٦ ٨٢٧ ٨٢٨ ٨٢٩ ٨٣٠ ٨٣١ ٨٣٢ ٨٣٣ ٨٣٤ ٨٣٥ ٨٣٦ ٨٣٧ ٨٣٨ ٨٣٩ ٨٤٠ ٨٤١ ٨٤٢ ٨٤٣ ٨٤٤ ٨٤٥ ٨٤٦ ٨٤٧ ٨٤٨ ٨٤٩ ٨٥٠ ٨٥١ ٨٥٢ ٨٥٣ ٨٥٤ ٨٥٥ ٨٥٦ ٨٥٧ ٨٥٨ ٨٥٩ ٨٦٠ ٨٦١ ٨٦٢ ٨٦٣ ٨٦٤ ٨٦٥ ٨٦٦ ٨٦٧ ٨٦٨ ٨٦٩ ٨٧٠ ٨٧١ ٨٧٢ ٨٧٣ ٨٧٤ ٨٧٥ ٨٧٦ ٨٧٧ ٨٧٨ ٨٧٩ ٨٨٠ ٨٨١ ٨٨٢ ٨٨٣ ٨٨٤ ٨٨٥ ٨٨٦ ٨٨٧ ٨٨٨ ٨٨٩ ٨٩٠ ٨٩١ ٨٩٢ ٨٩٣ ٨٩٤ ٨٩٥ ٨٩٦ ٨٩٧ ٨٩٨ ٨٩٩ ٩٠٠ ٩٠١ ٩٠٢ ٩٠٣ ٩٠٤ ٩٠٥ ٩٠٦ ٩٠٧ ٩٠٨ ٩٠٩ ٩١٠ ٩١١ ٩١٢ ٩١٣ ٩١٤ ٩١٥ ٩١٦ ٩١٧ ٩١٨ ٩١٩ ٩٢٠ ٩٢١ ٩٢٢ ٩٢٣ ٩٢٤ ٩٢٥ ٩٢٦ ٩٢٧ ٩٢٨ ٩٢٩ ٩٣٠ ٩٣١ ٩٣٢ ٩٣٣ ٩٣٤ ٩٣٥ ٩٣٦ ٩٣٧ ٩٣٨ ٩٣٩ ٩٤٠ ٩٤١ ٩٤٢ ٩٤٣ ٩٤٤ ٩٤٥ ٩٤٦ ٩٤٧ ٩٤٨ ٩٤٩ ٩٥٠ ٩٥١ ٩٥٢ ٩٥٣ ٩٥٤ ٩٥٥ ٩٥٦ ٩٥٧ ٩٥٨ ٩٥٩ ٩٦٠ ٩٦١ ٩٦٢ ٩٦٣ ٩٦٤ ٩٦٥ ٩٦٦ ٩٦٧ ٩٦٨ ٩٦٩ ٩٧٠ ٩٧١ ٩٧٢ ٩٧٣ ٩٧٤ ٩٧٥ ٩٧٦ ٩٧٧ ٩٧٨ ٩٧٩ ٩٨٠ ٩٨١ ٩٨٢ ٩٨٣ ٩٨٤ ٩٨٥ ٩٨٦ ٩٨٧ ٩٨٨ ٩٨٩ ٩٩٠ ٩٩١ ٩٩٢ ٩٩٣ ٩٩٤ ٩٩٥ ٩٩٦ ٩٩٧ ٩٩٨ ٩٩٩ ١٠٠٠ ١٠٠١ ١٠٠٢ ١٠٠٣ ١٠٠٤ ١٠٠٥ ١٠٠٦ ١٠٠٧ ١٠٠٨ ١٠٠٩ ١٠١٠ ١٠١١ ١٠١٢ ١٠١٣ ١٠١٤ ١٠١٥ ١٠١٦ ١٠١٧ ١٠١٨ ١٠١٩ ١٠٢٠ ١٠٢١ ١٠٢٢ ١٠٢٣ ١٠٢٤ ١٠٢٥ ١٠٢٦ ١٠٢٧ ١٠٢٨ ١٠٢٩ ١٠٣٠ ١٠٣١ ١٠٣٢ ١٠٣٣ ١٠٣٤ ١٠٣٥ ١٠٣٦ ١٠٣٧ ١٠٣٨ ١٠٣٩ ١٠٤٠ ١٠٤١ ١٠٤٢ ١٠٤٣ ١٠٤٤ ١٠٤٥ ١٠٤٦ ١٠٤٧ ١٠٤٨ ١٠٤٩ ١٠٥٠ ١٠٥١ ١٠٥٢ ١٠٥٣ ١٠٥٤ ١٠٥٥ ١٠٥٦ ١٠٥٧ ١٠٥٨ ١٠٥٩ ١٠٦٠ ١٠٦١ ١٠٦٢ ١٠٦٣ ١٠٦٤ ١٠٦٥ ١٠٦٦ ١٠٦٧ ١٠٦٨ ١٠٦٩ ١٠٧٠ ١٠٧١ ١٠٧٢ ١٠٧٣ ١٠٧٤ ١٠٧٥ ١٠٧٦ ١٠٧٧ ١٠٧٨ ١٠٧٩ ١٠٨٠ ١٠٨١ ١٠٨٢ ١٠٨٣ ١٠٨٤ ١٠٨٥ ١٠٨٦ ١٠٨٧ ١٠٨٨ ١٠٨٩ ١٠٩٠ ١٠٩١ ١٠٩٢ ١٠٩٣ ١٠٩٤ ١٠٩٥ ١٠٩٦ ١٠٩٧ ١٠٩٨ ١٠٩٩ ١١٠٠ ١١٠١ ١١٠٢ ١١٠٣ ١١٠٤ ١١٠٥ ١١٠٦ ١١٠٧ ١١٠٨ ١١٠٩ ١١١٠ ١١١١ ١١١٢ ١١١٣ ١١١٤ ١١١٥ ١١١٦ ١١١٧ ١١١٨ ١١١٩ ١١٢٠ ١١٢١ ١١٢٢ ١١٢٣ ١١٢٤ ١١٢٥ ١١٢٦ ١١٢٧ ١١٢٨ ١١٢٩ ١١٣٠ ١١٣١ ١١٣٢ ١١٣٣ ١١٣٤ ١١٣٥ ١١٣٦ ١١٣٧ ١١٣٨ ١١٣٩ ١١٤٠ ١١٤١ ١١٤٢ ١١٤٣ ١١٤٤ ١١٤٥ ١١٤٦ ١١٤٧ ١١٤٨ ١١٤٩ ١١٥٠ ١١٥١ ١١٥٢ ١١٥٣ ١١٥٤ ١١٥٥ ١١٥٦ ١١٥٧ ١١٥٨ ١١٥٩ ١١٦٠ ١١٦١ ١١٦٢ ١١٦٣ ١١٦٤ ١١٦٥ ١١٦٦ ١١٦٧ ١١٦٨ ١١٦٩ ١١٧٠ ١١٧١ ١١٧٢ ١١٧٣ ١١٧٤ ١١٧٥ ١١٧٦ ١١٧٧ ١١٧٨ ١١٧٩ ١١٨٠ ١١٨١ ١١٨٢ ١١٨٣ ١١٨٤ ١١٨٥ ١١٨٦ ١١٨٧ ١١٨٨ ١١٨٩ ١١٩٠ ١١٩١ ١١٩٢ ١١٩٣ ١١٩٤ ١١٩٥ ١١٩٦ ١١٩٧ ١١٩٨ ١١٩٩ ١٢٠٠ ١٢٠١ ١٢٠٢ ١٢٠٣ ١٢٠٤ ١٢٠٥ ١٢٠٦ ١٢٠٧ ١٢٠٨ ١٢٠٩ ١٢١٠ ١٢١١ ١٢١٢ ١٢١٣ ١٢١٤ ١٢١٥ ١٢١٦ ١٢١٧ ١٢١٨ ١٢١٩ ١٢٢٠ ١٢٢١ ١٢٢٢ ١٢٢٣ ١٢٢٤ ١٢٢٥ ١٢٢٦ ١٢٢٧ ١٢٢٨ ١٢٢٩ ١٢٣٠ ١٢٣١ ١٢٣٢ ١٢٣٣ ١٢٣٤ ١٢٣٥ ١٢٣٦ ١٢٣٧ ١٢٣٨ ١٢٣٩ ١٢٤٠ ١٢٤١ ١٢٤٢ ١٢٤٣ ١٢٤٤ ١٢٤٥ ١٢٤٦ ١٢٤٧ ١٢٤٨ ١٢٤٩ ١٢٥٠ ١٢٥١ ١٢٥٢ ١٢٥٣ ١٢٥٤ ١٢٥٥ ١٢٥٦ ١٢٥٧ ١٢٥٨ ١٢٥٩ ١٢٦٠ ١٢٦١ ١٢٦٢ ١٢٦٣ ١٢٦٤ ١٢٦٥ ١٢٦٦ ١٢٦٧ ١٢٦٨ ١٢٦٩ ١٢٧٠ ١٢٧١ ١٢٧٢ ١٢٧٣ ١٢٧٤ ١٢٧٥ ١٢٧٦ ١٢٧٧ ١٢٧٨ ١٢٧٩ ١٢٨٠ ١٢٨١ ١٢٨٢ ١٢٨٣ ١٢٨٤ ١٢٨٥ ١٢٨٦ ١٢٨٧ ١٢٨٨ ١٢٨٩ ١٢٩٠ ١٢٩١ ١٢٩٢ ١٢٩٣ ١٢٩٤ ١٢٩٥ ١٢٩٦ ١٢٩٧ ١٢٩٨ ١٢٩٩ ١٣٠٠ ١٣٠١ ١٣٠٢ ١٣٠٣ ١٣٠٤ ١٣٠٥ ١٣٠٦ ١٣٠٧ ١٣٠٨ ١٣٠٩ ١٣١٠ ١٣١١ ١٣١٢ ١٣١٣ ١٣١٤ ١٣١٥ ١٣١٦ ١٣١٧ ١٣١٨ ١٣١٩ ١٣٢٠ ١٣٢١ ١٣٢٢ ١٣٢٣ ١٣٢٤ ١٣٢٥ ١٣٢٦ ١٣٢٧ ١٣٢٨ ١٣٢٩ ١٣٣٠ ١٣٣١ ١٣٣٢ ١٣٣٣ ١٣٣٤ ١٣٣٥ ١٣٣٦ ١٣٣٧ ١٣٣٨ ١٣٣٩ ١٣٤٠ ١٣٤١ ١٣٤٢ ١٣٤٣ ١٣٤٤ ١٣٤٥ ١٣٤٦ ١٣٤٧ ١٣٤٨ ١٣٤٩ ١٣٥٠ ١٣٥١ ١٣٥٢ ١٣٥٣ ١٣٥٤ ١٣٥٥ ١٣٥٦ ١٣٥٧ ١٣٥٨ ١٣٥٩ ١٣٦٠ ١٣٦١ ١٣٦٢ ١٣٦٣ ١٣٦٤ ١٣٦٥ ١٣٦٦ ١٣٦٧ ١٣٦٨ ١٣٦٩ ١٣٧٠ ١٣٧١ ١٣٧٢ ١٣٧٣ ١٣٧٤ ١٣٧٥ ١٣٧٦ ١٣٧٧ ١٣٧٨ ١٣٧٩ ١٣٨٠ ١٣٨١ ١٣٨٢ ١٣٨٣ ١٣٨٤ ١٣٨٥ ١٣٨٦ ١٣٨٧ ١٣٨٨ ١٣٨٩ ١٣٩٠ ١٣٩١ ١٣٩٢ ١٣٩٣ ١٣٩٤ ١٣٩٥ ١٣٩٦ ١٣٩٧ ١٣٩٨ ١٣٩٩ ١٤٠٠ ١٤٠١ ١٤٠٢ ١٤٠٣ ١٤٠٤ ١٤٠٥ ١٤٠٦ ١٤٠٧ ١٤٠٨ ١٤٠٩ ١٤١٠ ١٤١١ ١٤١٢ ١٤١٣ ١٤١٤ ١٤١٥ ١٤١٦ ١٤١٧ ١٤١٨ ١٤١٩ ١٤٢٠ ١٤٢١ ١٤٢٢ ١٤٢٣ ١٤٢٤ ١٤٢٥ ١٤٢٦ ١٤٢٧ ١٤٢٨ ١٤٢٩ ١٤٣٠ ١٤٣١ ١٤٣٢ ١٤٣٣ ١٤٣٤ ١٤٣٥ ١٤٣٦ ١٤٣٧ ١٤٣٨ ١٤٣٩ ١٤٤٠ ١٤٤١ ١٤٤٢ ١٤٤٣ ١٤٤٤ ١٤٤٥ ١٤٤٦ ١٤٤٧ ١٤٤٨ ١٤٤٩ ١٤٥٠ ١٤٥١ ١٤٥٢ ١٤٥٣ ١٤٥٤ ١٤٥٥ ١٤٥٦ ١٤٥٧ ١٤٥٨ ١٤٥٩ ١٤٦٠ ١٤٦١ ١٤٦٢ ١٤٦٣ ١٤٦٤ ١٤٦٥ ١٤٦٦ ١٤٦٧ ١٤٦٨ ١٤٦٩ ١٤٧٠ ١٤٧١ ١٤٧٢ ١٤٧٣ ١٤٧٤ ١٤٧٥ ١٤٧٦ ١٤٧٧ ١٤٧٨ ١٤٧٩ ١٤٨٠ ١٤٨١ ١٤٨٢ ١٤٨٣ ١٤٨٤ ١٤٨٥ ١٤٨٦ ١٤٨٧ ١٤٨٨ ١٤٨٩ ١٤٩٠ ١٤٩١ ١٤٩٢ ١٤٩٣ ١٤٩٤ ١٤٩٥ ١٤٩٦ ١٤٩٧ ١٤٩٨ ١٤٩٩ ١٥٠٠ ١٥٠١ ١٥٠٢ ١٥٠٣ ١٥٠٤ ١٥٠٥ ١٥٠٦ ١٥٠٧ ١٥٠٨ ١٥٠٩ ١٥١٠ ١٥١١ ١٥١٢ ١٥١٣ ١٥١٤ ١٥١٥ ١٥١٦ ١٥١٧ ١٥١٨ ١٥١٩ ١٥٢٠ ١٥٢١ ١٥٢٢ ١٥٢٣ ١٥٢٤ ١٥٢٥ ١٥٢٦ ١٥٢٧ ١٥٢٨ ١٥٢٩ ١٥٣٠ ١٥٣١ ١٥٣٢ ١٥٣٣ ١٥٣٤ ١٥٣٥ ١٥٣٦ ١٥٣٧ ١٥٣٨ ١٥٣٩ ١٥٤٠ ١٥٤١ ١٥٤٢ ١٥٤٣ ١٥٤٤ ١٥٤٥ ١٥٤٦ ١٥٤٧ ١٥٤٨ ١٥٤٩ ١٥٥٠ ١٥٥١ ١٥٥٢ ١٥٥٣ ١٥٥٤ ١٥٥٥ ١٥٥٦ ١٥٥٧ ١٥٥٨ ١٥٥٩ ١٥٦٠ ١٥٦١ ١٥٦٢ ١٥٦٣ ١٥٦٤ ١٥٦٥ ١٥٦٦ ١٥٦٧ ١٥٦٨ ١٥٦٩ ١٥٧٠ ١٥٧١ ١٥٧٢ ١٥٧٣ ١٥٧٤ ١٥٧٥ ١٥٧٦ ١٥٧٧ ١٥٧٨ ١٥٧٩ ١٥٨٠ ١٥٨١ ١٥٨٢ ١٥٨٣ ١٥٨٤ ١٥٨٥ ١٥٨٦ ١٥٨٧ ١٥٨٨ ١٥٨٩ ١٥٩٠ ١٥٩١ ١٥٩٢ ١٥٩٣ ١٥٩٤ ١٥٩٥ ١٥٩٦ ١٥٩٧ ١٥٩٨ ١٥٩٩ ١٦٠٠ ١٦٠١ ١٦٠٢ ١٦٠٣ ١٦٠٤ ١٦٠٥ ١٦٠٦ ١٦٠٧ ١٦٠٨ ١٦٠٩ ١٦١٠ ١٦١١ ١٦١٢ ١٦١٣ ١٦١٤ ١٦١٥ ١٦١٦ ١٦١٧ ١٦١٨ ١٦١٩ ١٦٢٠ ١٦٢١ ١٦٢٢ ١٦٢٣ ١٦٢٤ ١٦٢٥ ١٦٢٦ ١٦٢٧ ١٦٢٨ ١٦٢٩ ١٦٣٠ ١٦٣١ ١٦٣٢ ١٦٣٣ ١٦٣٤ ١٦٣٥ ١٦٣٦ ١٦٣٧ ١٦٣٨ ١٦٣٩ ١٦٤٠ ١٦٤١ ١٦٤٢ ١٦٤٣ ١٦٤٤ ١٦٤٥ ١٦٤٦ ١٦٤٧ ١٦٤٨ ١٦٤٩ ١٦٥٠ ١٦٥١ ١٦٥٢ ١٦٥٣ ١٦٥٤ ١٦٥٥ ١٦٥٦ ١٦٥٧ ١٦٥٨ ١٦٥٩ ١٦٦٠ ١٦٦١ ١٦٦٢ ١٦٦٣ ١٦٦٤ ١٦٦٥ ١٦٦٦ ١٦٦٧ ١٦٦٨ ١٦٦٩ ١٦٧٠ ١٦٧١ ١٦٧٢ ١٦٧٣ ١٦٧٤ ١٦٧٥ ١٦٧٦ ١٦٧٧ ١٦٧٨ ١٦٧٩ ١٦٨٠ ١٦٨١ ١٦٨٢ ١٦٨٣ ١٦٨٤ ١٦٨٥ ١٦٨٦ ١٦٨٧ ١٦٨٨ ١٦٨٩ ١٦٩٠ ١٦٩١ ١٦٩٢ ١٦٩٣ ١٦٩٤ ١٦٩٥ ١٦٩٦ ١٦٩٧ ١٦٩٨ ١٦٩٩ ١٧٠٠ ١٧٠١ ١٧٠٢ ١٧٠٣ ١٧٠٤ ١٧٠٥ ١٧٠٦ ١٧٠٧ ١٧٠٨ ١٧٠٩ ١٧١٠

"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك البيانات)" [٢٧ ظأ] (٧٦/٧٠)



"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [٢٨ و] (٧٦/٧١)

(26)

No. 241 - 11/1

The Political Agent, Bahrain, Presents his compliments to :-

Residency Agent,
Sharjah.

and has the honour to send him a copy of the undermentioned document (s)
for necessary action.

2. The proclamations should be given wide publicity.


THE AGENCY,
BAHRAIN, PERSIAN GULF.

Dated 13th February 1938.

Reference to previous correspondence:


Description of Enclosure.

Name and Date.	Subject.
Two copies of Proclamation regarding Slavery.	Slavery.




٥٢
MS.


"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [٢٨ ظ] (٧٦/٧٢)




"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [٢٩] [٧٦/٧٣]




"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [٢٩ ظ] (٧٦/٧٤)




"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [٣٠] [٧٦/٧٥]



"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [٣٠ ظ] (٧٦/٧٦)



"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [خلفي-داخلي] (٧٦/٧٧)



"ملف ١ / ١١ مراسلات بشأن تجارة الرقيق واختطاف الرقيق إلخ (بما في ذلك
البيانات)" [خلفي] (٧٦/٧٨)

